

राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या वाहतूक  
भत्त्याच्या (Transport Allowance)दरांतसुधारणा  
करणेबाबत...

## महाराष्ट्र शासन

### वित्त विभाग

शासन निर्णय क्रमांक: वाहभ-२०१४/प्र.क्र.५/सेवा-५

मंत्रालय, मादाम कामा मार्ग,  
हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई-४०० ०३२  
तारीख: ०३ जून, २०१४.

#### वाचा —

- १) शासन निर्णय क्रमांक: केंद्र शासन, वित्त मंत्रालय, व्यय विभाग यांचे कार्यालयीन जापन क्र.२१(२)/ २००८-इ-दोन-बी दिनांक-२९ ऑगस्ट, २००८.
- २) शासन निर्णय क्रमांक: शासन निर्णय, वित्त विभाग, क्र.वाहभ-२००९/प्र.क्र.७८/सेवा-५, दिनांक ५ एप्रिल, २०१०.

#### प्रस्तावना —

केंद्र शासनाने सहाय्या वेतन आयोगाच्या शिफारशीच्या अनुषंगाने वरील (१) येथील दि.२९ ऑगस्ट, २००८ रोजीच्या आदेशान्वये त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानापासून कर्तव्य स्थानापर्यंतच्या प्रवासावरील खर्चाची भरपाई म्हणून सुधारीत दराने वाहतूक भत्ता (Transport Allowance) मंजूर केलेला आहे. महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारीत वेतन) नियम, २००९ अन्वये राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना दि.१ जानेवारी, २००६ पासून सुधारित वेतन संरचना लागू करण्यात आलेली आहे. त्यानुषंगाने राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या वाहतूक भत्त्याच्या दरांत वरील (२) येथील दि.५ एप्रिल, २०१० च्या शासन निर्णयान्वये सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. तथापि सद्यस्थितीत इंधनाचे वाढलेले दर व त्यानुषंगाने वाहतूकीच्या भाड्यात झालेली वाढ लक्षात घेता प्रचलीत असलेल्या वाहतूक भत्त्याच्या दरात काही प्रमाणात सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

## शासन निर्णय—

सहाय्या वेतन आयोगाच्या शिफारशीच्या अनुषंगाने राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना देय असलेल्या वाहतूक भत्त्याच्या दरात शासन निर्णय,वित्तविभाग,दि.५ एप्रिल,२०१० अन्वये सुधारणा करण्यात आलेल्या आहेत.

सदर शासन निर्णयातील दरांमध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे.

अ.क्र.	ग्रेड वेतन	दरमहा वाहतूक भत्त्याचा दर (रु.)	
		अ-१ आणि अ वर्ग शहरे	इतर ठिकाणे
१.	रु.५४००/- व त्याहून अधिक	रु.२४००/-	रु.१२००/-
२.	रु.४४००/- व त्याहून अधिक मात्र रु.५४००/- पेक्षा कमी	रु.१२००/-	रु.६००/-
३.	रु.४४००/- व त्याहून कमी	रु.४००/-	रु.४००/-

तसेच अंध,आस्थिव्यंगाने अधु आणि कण्याच्या विकाराने पीडीत असणा-या राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचा-यांना सध्या अनुज्ञेय असणा-या वाहतूक भत्त्यामध्ये पुढील प्रमाणे वाढ करण्यात येत आहे.

अ.क्र.	ग्रेड वेतन	दरमहा वाहतूक भत्त्याचा दर (रु.)	
		अ-१ आणि अ वर्ग शहरे	इतर ठिकाणे
१.	रु.५४००/- व त्याहून अधिक	रु.४८००/-	रु.२४००/-
२.	रु.४४००/- व त्याहून अधिक मात्र रु.५४००/- पेक्षा कमी	रु.२४००/-	रु.२०००/-
३.	रु.४४००/- व त्याहून कमी	रु.२०००/-	रु.२०००/-

हे आदेश दि.१ एप्रिल,२०१४ पासून अंमलात येतील.

वाहतूक भत्त्याच्या प्रयोजनार्थ शासन निर्णय वित्त विभागक्र.वाहभ-२००९/प्र.क्र.७८/सेवा-५,दिनांक-५ एप्रिल,२०१० मधील इतर विद्यमान तरतुदी व कार्यपद्धती आहे त्याच प्रकारे यापुढे लागू राहतील.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१४०६०३१२१५५१३४०५ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(वर्षा डोंगरे)

उपसचिव, महाराष्ट्र शासन.

प्रत,

१. राज्यपालांचे सचिव
२. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव
३. उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव
४. सर्व मंत्री आणि राज्यमंत्र्यांचे स्विय सहायक
५. सर्व विधानसभा व विधान परिषद सदस्य, महाराष्ट्र राज्य
६. सर्व मंत्रालयीन विभाग
७. मंत्रालयाच्या सर्व विभागाखालील विभाग प्रमुख व प्रादेशिक विभागप्रमुख
८. प्रबंधक, उच्च न्यायालय (मूळ शाखा), मुंबई
९. प्रबंधक, उच्च न्यायालय (अपील शाखा), मुंबई
१०. सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई
११. सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई
१२. प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोकायुक्त यांचे कार्यालय, मुंबई
१३. आयुक्त, राज्य माहिती आयोग (सर्व)
१४. सचिव, राज्य निवडणूक आयोग, मुंबई

१५. प्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई/नागपूर/औरंगाबाद
१६. राज्य महिला आयोग, मुंबई
१७. सर्व विभागीय आयुक्त
१८. सर्व जिल्हाधिकारी
१९. सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदा
२०. महासंचालक, यशदा, पूणे
२१. महालेखापाल-१ (लेखा परिक्षा), महाराष्ट्र, मुंबई
२२. महालेखापाल-१ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, मुंबई
२३. महालेखापाल-२ (लेखा परिक्षा), महाराष्ट्र, नागपूर
२४. महालेखापाल-२ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, नागपूर
२५. सिनियर रिसर्च ऑफीसर, पे सर्च युनिट, वित्त मंत्रालय, भारत सरकार
२६. संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई
२७. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई
२८. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई
२९. मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी हिशेब, मुंबई
३०. जन संपर्क अधिकारी, मंत्रालय, मुंबई
३१. सर्व जिल्हा परीषदांचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी
३२. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी
३३. बहुजन समाज पार्टी, डी-१ इन्सा हटमेंट, आजाद मैदान, मुंबई-१
३४. भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश, सी.डी.ओ. बरेंक क्र.१, योगक्षेम समोर, नरीमन पॉईंट, मुंबई-१३
३५. भारतीय कम्युनिस्ट पार्टी, महाराष्ट्र कमिटी, ३१४, राजभुवन एस.व्ही.पटेल रोड, मुंबई-४
३६. भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) महाराष्ट्र कमिटी, जनशक्ती हॉल, ग्लोबमील पॅलेस, वरळी, मुंबई-१३

३७. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (आय) समिती, टिळक भवन, दादर, मुंबई-३५

३८. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी भवन, फ्री प्रेस जर्नल मार्ग, नरिमन पॉईंट, मुंबई-२१

३९. शिवसेना, शिवसेना भवन, गडकरी चौक, दादर, मुंबई-२८

४०. निवड नस्ती, वित्त विभाग/सेवा-५